

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Microsec Capital Limited, having its registered office at Shivam Chambers, 1<sup>st</sup> Floor, 53 Syed Amir Ali Avenue, Kolkata - 700019, Proposes to sell the property mentioned in the Schedule hereunder to my client.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at the address appearing herein below within 10 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Office Premises No.42-A, on the 4<sup>th</sup> floor, "A" Wing of the building known as 'Mittal Tower', 210, Nariman Point, Mumbai - 400 021, together with one car parking space bearing No. 109, in the compound of the aforesaid building, on land bearing cadastral Survey No. 1957 of Fort Division, Plot No.210 at Backbay Reclamation, Nariman Point, Mumbai 400 021.

Dated this 10<sup>th</sup> day of January 2017. Sd/- G.M.KOTWAL Advocate VIII, Pushpa Vihar, Near Colaba Post Office, Colaba, Mumbai 400 005.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Krishna Palace Residency Private Limited a Private Limited company incorporated under the provision of the company Act 1956 has purchased the 5 (fully) paid up shares of Rs. 50 each bearing distinctive share numbers from 46 to 50 (both inclusive) under share certificate no. 10 issued by Krishna Palace Co-operative Housing Society Limited together with the right, title and interest into and over the Flat no. 8 on the Ground floor, admeasuring 392.61 sq. ft. carpet area, in the building known as 'Krishna Bhavan', 'Krishna Palace Co-operative Housing Society Limited', situated at 96/98, Sleater Road, Near Grant Road Station, Grant Road-West, Mumbai 400007 constructed on the land bearing Cadastral survey no. 15 of Tardeo Division, Mumbai City, Mumbai Suburban District from 1) Ms. Suctorina A. Serrao 2) Ms. Pallavi Pramod Korda 3) Mr. Moses Fernandes 4) Mr. Angelo B. Fernandes 5) Ms. Felicidade D. Fernandes 6) Ms. Maria Esperanca Fernandes 7) Ms. Lourdeine Sebastian Palha 8) Ms. Libaniya Alfred Manoj 9) Mr. Godwin Fernandes (all being legal heirs of Mrs. Gracy Fernandes) vide a Deed of sale and transfer dated 24.08.2016 duly registered under no. BBE1-8808-2016 with Sub Registrar of Assurances, Mumbai City -1, (hereinafter referred to as the 'Said Flat')

Therefore any person having any claim on the 'Said Flat' or part thereof by way of inheritance, sale, mortgage, gift, lien, trust, license, ispendence or otherwise are required to lodge their claim with the undersigned on the below mentioned address within 7 days of publication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of such person shall be treated as waived and not binding on my clients. Sd/- Date: 11.01.2017 Adv. Ritika M. Jhangiani 410/2, New Sonal Link Ind. Estate, Link Road, Malad (W), Mumbai-64

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL - II

5<sup>th</sup> Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Road, Ballard Estate, Mumbai 400 038. ORIGINAL APPLICATION NO. 206 OF 2016 Exhibit: 13

ORIENTAL BANK OF COMMERCE ) Applicant Versus NEESA LEISURE LIMITED & ORS. ) Defendants WHEREAS the above named applicant has filed the above referred application in the Tribunal. WHEREAS the service of Summons could not be affected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal. You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and file written statement/say on 13.02.2017 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs prayed for should not be granted. Take notice that in case of default, the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and seal of this Tribunal on 4<sup>th</sup> day of January, 2017. Sd/- REGISTRAR IC Debts Recovery Tribunal-II Mumbai

To, 1. Axis Trustee Services Limited Maker Tower, 'F' wing, 13<sup>th</sup> floor, Colaba, Mumbai - 400 005.

Jollyboard Ltd. Notice Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Notice is hereby given that Friday, January 27, 2017 has been fixed as the Record Date for determining names of the shareholders for payment of 2<sup>nd</sup> Interim dividend for the financial year 2016-2017, as may be declared by the Board of Directors of the Company, at its meeting being held on Saturday, January 21, 2017. The 2<sup>nd</sup> Interim Dividend will be paid to the equity shareholders of the Company whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on Friday, January 27, 2017, being the Record Date fixed for the purpose. For JOLLYBOARD LTD. Sd/- MAHESH BHAYSAR VICE PRESIDENT (LEGAL)

DELTA CORP LIMITED Regd. Off.- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune-411001 CIN No. L65493PN1990PLC058817 Tel No.: 91-22-4079 4700 Fax No.: 91-22-40794777 Email ID : secretarial@deltain.com Website: www.deltacorp.in

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday 17<sup>th</sup> January, 2017 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine month ended 31<sup>st</sup> December, 2016. Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours of 9<sup>th</sup> January, 2017 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges. The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Dilip Vaidya Company Secretary & GM - Secretarial FCS NO: 7750 Date: 09.01.2017

DENA BANK (A. Govt. of India Enterprise) Trusted Family Bank Uhasnagar Sector 5 Branch: Plot No. 405, Netaji Chowk, Main Road, Uhasnagar - 421 005

POSSESSION NOTICE IV [RULE 8(1)] (FOR IMMOVABLE PROPERTY) Whereas The undersigned being the Authorised Officer of DENA BANK under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 10/09/2016 calling upon the Borrowers Mr. Kishore M. Sabhagani, Mrs. Savita Kishore Sabhagani, Mr. Amit Kishore Sabhagani and Mr. Ajay Kishore Sabhagani to repay the amount mentioned in the notice being a sum of Rs. 26,42,911.20 (Rupees Twenty Six Lacs Forty Two Thousand Nine Hundred Eleven and Twenty Paise Only) alongwith further interest at contractual rate till payment in respect of credit facilities specified in the said letter / notice, within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with rule 9 of the said rules on this 05<sup>th</sup> day of January, 2017. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Dena Bank, Uhasnagar Sector 5 Main Branch for an amount of Rs. 26,42,911.20 (Rupees Twenty Six Lacs Forty Two Thousand Nine Hundred Eleven and Twenty Paise Only) alongwith further interest at contractual rate till payment in respect of credit facilities specified in the said letter / notice, within 60 days from the date of receipt of the said notice.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: All that piece and parcel of property bearing No. Room No. 367, BRK No. B/62, measuring 1400 sq.ft. (Built up) situated Gururkripa Bunglow B, Kuria Camp, Uhasnagar - 421 005, Dist. Thane. Sd/- Chief Manager (Authorised Officer) Dena Bank.

Court Room No. 31 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY SHORT CAUSE SUIT NO. 3429 OF 2014 Dhanlaxmi Bank Limited Versus Mr. Darshan Mardhekar & Anr. Defendants To, 1. Mr. Darshan Mardhekar, an adult Indian inhabitant having address at C/601, Avon Majesty, Dattapada Road, Opp. Tata Steel, Borivali (East), Mumbai - 400 066. 2. Mrs. Priti Mardhekar, an adult Indian inhabitant having address at C/601, Avon Majesty, Dattapada Road, Opp. Tata Steel, Borivali (East), Mumbai - 400 066. Greetings Whereas the above named Plaintiff have filed a plaint in this Honorable Court against you the above named Defendants Whereof the following is a Concise statement, viz:- a) This Hon'ble Court be pleased to decree the suit and the Defendant jointly and severally ordered to pay to the Plaintiffs a sum of Rs. 2,47,087/- Rupees Two Lakhs Forty Seven Thousand Eighty Seven Only) as on 02.08.2014 along with interest thereon as on per the particulars of claim at Exhibit 'J' hereto together with interest thereon at the rate of 19.50% per annum from 01/07/2014 till payment and/or realization: b) That this Hon'ble court be pleased to declare that the Agreement at Exhibit 'B & C' entered into between the Plaintiffs and Defendants are valid, subsisting and binding upon the Defendants. c) That is pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to disclose on oath the properties owned and belonging to them. d) That pending the hearing and final disposal of the present suit, Defendant be ordered and directed to deposit an amount equivalent to the claim of the Plaintiffs in the present suit within such period as may be prescribed by this Hon'ble court. e) That in the event of Defendant failing to deposit such amounts within such time as may be directed by this Hon'ble court, the properties/assets owned / belonging to the Defendant be attached by and under the orders and direction of this Hon'ble Court. f) The Defendants themselves, their servants and agents be restrained by an order of injunction of this Hon'ble court thereby restraining the Defendants from alienating, encumbering, dealing with, disposing off or creating any third party right, title or interest in any manner in respect of the said personal properties. g) For ad-interim reliefs in term of prayers (c), (d), (e) and (f) above. h) For the cost of this suit and i) For such further and other reliefs as this Hon'ble Court may deem fit and proper in the fact and interest of the present case. You are hereby summoned to appear in this Hon'ble court on the 31<sup>st</sup> Day of January, 2017 at 11 a.m. standard time in the forenoon in person or by an Advocate and able to answer all material question relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send your Advocate and file written statement in support of your case. - Given under my hand and the seal of this Hon'ble Court Dated this 27<sup>th</sup> Day of December 2016 Sd/- For Registrar City Civil Court Bombay Sd/- Sealer This 27<sup>th</sup> Day of December 2016

BANK OF MAHARASHTRA RAMAJE ROAD, DADAR BRANCH Samradhi Heights, D. L. Vaidya Road, Dadar, Mumbai 400 028 Tel. : (022) 24226105 / 24222885 Fax : (022) 24306207 E-Mail - bom16@mahabank.co.in

POSSESSION NOTICE (For immovable property) [Rule 8 (i)]

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Bank of Maharashtra, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 has issued a demand notice dated 15<sup>th</sup> December, 2015 under Section 13 (2) of the said Act and called upon you 1) M/s. Tatu's Nook (Borrower), 2) Mr. Sanjay Maheshwar Niwarkar (Proprietor & Guarantor) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 31,12,266/- plus interest with effect from 01.12.2015 for Cash Credit and Rs. 37,09,564/- plus interest from 05.08.2015 for term loan within 60 days from the date of receipt of the said notice. However, subsequently there were some credits in the accounts, because of which the balance as on date is Rs. 32,81,350.00 towards Cash Credit & Rs. 32,11,380.00 towards Term Loan, inclusive of interest till date. However, the account has continued to remain NPA. The Borrower having failed to repay the outstanding amount, notice is hereby given to the Borrower, Guarantors and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said Rules, on this 7<sup>th</sup> day of January of the year 2017. The borrowers attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount as mentioned above.

Description of the Immoveable Property : Bunglow, Plot No. 22, bearing survey No.22, Hissa (pt), corresponding to CTS No.2/2, Erangale, Mascarenhas Wadi, Yoga Ashram Stop, Madh Marve Road, Dana Pani, Malad (W) admeasuring 481.1 sq mtrs. and bounded as under: North: By 10ft wide road of the scheme South: By Plot bearing CTS No.2/3 East : By 30ft wide road of the scheme West : by BMC 40ft Road Sd/- Authorised Officer & Assistant General Manager Ranade Road Branch Place : Malad (Mumbai) Date : 07.01.2017

BEFORE THE RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL - II

5th Floor, Scindia House, N. M. Marg, Ballard Pier, Mumbai - 400038 WARRANT OF ATTACHMENT OF MOVABLE / IMMOVABLE PROPERTY Recovery Proceeding No. 115 of 2010 Exhibit No- 23 Next Date: 28/01/2017

Canara Bank Vs. Ramesh Kumar Agarwal & Ors. Respondent Whereas you Rameshkumar Agarwal & Ors. (Certificate Debtor), have failed to pay the sum of Rs. 20,20,258/- and the interest thereon in respect of Recovery Certificate No. 115/ 2010 in O.A. No. 133/2009 drawn up by the Hon'ble Presiding Officer.

You are hereby prohibited and restrained, until further orders from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge.

SPECIFICATION OF PROPERTY Flat No. 702, admeasuring about 704.41 sq. ft. equivalent to 65.46 sq.mtrs. on the 7th floor on wind 'A' in Tejas Apartment situated at Chincholi Bunder Road, Near Linking Road, Malad (W), Mumbai. Given under my hand and seal of the Tribunal, on this 16th day of December, 2016. Sd/- (B. S. Sane) Recovery Officer, Debts Recovery Tribunal No. II, Mumbai To, 1. Rameshkumar S. Agarwal 1404, Divya Gunjan Tower, Gaurav Garden, Mahavir Nagar, Kandivali (W), Mumbai - 400 067 And Flat No. 14, Progressive Pearl, Plot 18, Sector 4A, Koperkhairane, New Mumbai - 400 701. 2. Chandrashekhar S. Kulkarni Flat No. 35/1399, Janani CHS Ltd., D. M. Marg, Andheri (W), Mumbai - 400 053 C.C. 1. Concerned Society 2. BMC

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO.244 OF 2015

Petition for Probate of the last Will and Testament annexed to the party and credits of Smt. Sarubai Bhamrao Sable (nee Sarubai Dnyanu Athawale), Indian Hindu Inhabitant of Mumbai, Married, Occupation: Housewife, at the time of her death his fixed place of abode was at Hut No.3, 1/2, Zopadpatti No.66, Mahatma Gandhi Smrut Vasahat, Jeebaji Wadia Road, Bhowwada, Parel, Mumbai-400012. Being Executor and beneficiary of the deceased. ...Petitioner

All Concerned, If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of probate. In case you intend to oppose the grant of Probate, you should file in the Office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you. You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees. WITNESS: SHRI MOHIT SHANTILAL SHAH Chief Justice, at Bombay aforesaid, this 11th day of May, 2015 Sd/- For Prothonotary and Senior Master Advocates for Petitioner Seal Sealer The 25th day of May, 2015

PUBLIC NOTICE

This is to inform general public by this notice that MRS. VIJAYA RAMESH DIXIT AND MR. RAMESH V. DIXIT, have previously jointly purchased a residential flat i.e. Flat No. 24, Second floor, The New Popular C.H.S. Limited, Plot No. 16, Ramesh Nagar, Jai Bhawan Mata Road, Amboli, Andheri (West), Mumbai, 400 058, (hereinafter referred to as "the said flat"), as a second owners, vide Registered Agreement for Sale, Dated, 30<sup>th</sup> December, 2003, which is registered under Document Serial No: BDR-4/1111/2004, on 4<sup>th</sup> February, 2004, purchased from MRS. MANGAL V. SHIRSAT. Vide Registered Agreement for Sale, Dated, 17<sup>th</sup> October, 1983, which is registered under Document Serial No: P-182/1984, on 27<sup>th</sup> January, 1984, the first owner MRS. MANGAL V. SHIRSAT has purchased the said flat from the Developer i.e. M/s. Popular Construction and Associates, and the said original agreement is lost or misplaced for which the owner has filed a Police Complaint with Amboli Police Station, which is registered in Lost Property Register bearing No. 70/2017, on 9<sup>th</sup> January, 2017. The second co-owner MR. RAMESH V. DIXIT, has expired on 29<sup>th</sup> July, 2015, without making Nomination, and on the basis of documents submitted by all legal heirs, his wife i.e. MRS. VIJAYA RAMESH DIXIT has become the sole and single owner of the said flat along with Share Certificate No. 12, Dist. Nos. 56 to 60, for five shares of Rs. 50 each, and she has agreed to sale and transfer the said flat and the said shares, for valuable consideration to my client. Any person or persons having any right, title, interest or claim on the said flat or the said shares, either by way of sale, lease, sublease, easement, trust, mortgage, charge, lien, inheritance, possession, gift, exchange or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned, within 15 days from the date hereof, otherwise such claim if any shall be deemed to have been waived, and sale proceedings will be completed without any further reference. Mumbai, Dated 11<sup>th</sup> January, 2017. Shailesh B. Shah, (Advocate High Court), Shop No- 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058.

KOTHARI WORLD FINANCE LIMITED

CIN: L65993MH1985PLC035005 Regd Off : C-121, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021 (India) www.kothariworld.com | Email: info@kothariworld.com Tel:+91-22-22851620 Fax: +91-22-22871695 Email: info@kothariworld.com

NOTICE TO MEMBERS

Members of KOTHARI WORLD FINANCE LIMITED (the "Company") are hereby informed that the Company has completed the dispatch through Registered Post / Courier / Electronic mode of postal ballot notice, explanatory statement, postal ballot form and self-addressed postage prepaid envelope (together, the "Postal Ballot Documents") on Tuesday, 10<sup>th</sup> January 2017, to all members whose name appear as members / beneficial owners in the Company's Register of Members / the records of the depository as on the Cut-off date i.e. Friday, 30<sup>th</sup> December 2016. This postal ballot is to seek consent of the members for matter set out in the Notice by way of Special Resolution which needs to be transacted by postal ballot which includes voting by electronic means.

The members have option for voting on resolution mentioned in the Postal Notice either by e-voting or through postal ballot. Detailed instructions (including procedure to obtain login ID and Password for e-voting) for both e-voting and physical ballot voting have been provided in the postal ballot notice and form. The e-voting will commence on Wednesday, January 11, 2017 at 9.00 a.m. (IST) and will end on Thursday February 9, 2017 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled for voting thereafter. Any postal ballot received from the member beyond the said date will not be allowed and voting whether by post or by electronic means shall not be allowed beyond the said date; Persons whose name are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, 30<sup>th</sup> December 2016, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as through postal ballot.

Members who have not received the postal ballot form may send their request to the Company by writing mail on companssecretary@kothariworld.com with a copy to the Company's Registrar and Transfer Agent at evoting@nsdl.co.in or at the address and contact details mentioned below and obtain a duplicate thereof. The postal ballot notice is available on the website of the Company www.kothariworld.com Ms. Uma Lodha Practising Company Secretary has been appointed as the 'Scrutinizer' for conducting the postal ballot voting process in the fair and transparent manner. Members can opt for only one mode of voting i.e. either by Physical Ballot voting or Remote E-voting. In case members cast their votes through both the modes, voting done by E-voting shall prevail and votes cast through physical Postal Ballot Forms will be treated as invalid.

For any queries / grievances, in relations to voting by postal ballot / remote e-voting, Members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent M/S Sharex Dynamic (India) Private Limited at the below address / telephone Nos: Unit 1, Luthra Industrial Premises, 1<sup>st</sup> Floor, 44E, M Vasanti Marg, Sated Pool, Andheri Kuria Road Andheri East, Mumbai - 400072, Contact: 022-22641376, Fax: (022) 22641349, www.sharexindia.com. BY ORDER OF BOARD FOR KOTHARI WORLD FINANCE LIMITED SD/- LIZA KOTHARI MANAGING DIRECTOR PLACE: MUMBAI DATE : 10/01/2017

Court Room No.33 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY High Court Suit No. 516 of 2007 SUIT NO. 4576 OF 2007

SHORT CAUSE ORIENTAL BANK OF COMMERCE, A Banking ) Company Constituted Under the Banking Company ) (Acquisition and Transfer of Undertakings ) Act 40 of 1980, having its Head Office ) E-Block, Connaught Place, New Delhi-110 001 ) and among various Branch offices a branch ) office at Air-Auto House. P. K. Road ) Mulund (W), Mumbai - 400 080 ) Plaintiffs VERSUS Kannaialal G. Trivedi, (Since Deceased Through his legal representatives) ) 1. Neelam Trivedi, an adult, Indian ) inhabitant having address at 5/2, ) Shivkrupa Welfare Socy. R. N. Gandhi Marg ) and O.VIII, ) Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai-400077 ) and R.9, of ) (through Mother and Natural Guardian i.e. ) Defendant No. 1) having address at 5/2, ) Shivkrupa Welfare Socy. R. N. Gandhi Marg ) Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai-400077 ) Defendants To, Kannaialal G. Trivedi (Since Deceased Through his legal representatives) ) 1. Neelam Trivedi, an adult, Indian inhabitant having address at 5/2, Shivkrupa Welfare Socy. R. N. Gandhi Marg Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai-400077 ) 2. Gatha Trivedi, a Minor, Indian inhabitant, (through Mother and Natural Guardian i.e. Defendant No. 1) having address at 5/2, Shivkrupa Welfare Socy. R. N. Gandhi Marg Rajawadi, Vidyavihar (East), Mumbai-400077 ) WHEREAS the above named Plaintiffs has filed a plaint in this Hon'ble Court against you the above named Defendants, where as the following is a concise statement viz:- a. That the Defendants jointly and severally be ordered and decreed to pay the Plaintiff a sum of Rs. 7.14,484/- (Rupees Seven lakhs Fourteen Thousand Four Hundred and Eighty Four Only) as per the Particulars of claim annexed to the plaint and marked as Exhibit "O" with further interest thereon at the rate of 8.75% per annum compounded at monthly rests from the date of the suit till payment of realization; b. That it be declared that the amount mentioned in the prayers (a) are secured by a valid and subsisting mortgage if immovable property viz flat at Prathmesh Co-op Hsg. Socy. Ltd. 1<sup>st</sup> Floor, Flat No. 103, sane Gurji Road, Mulund (East) Mumbai-400 081. admeasuring about 371 sq.ft. more particularly described in the schedule of property in Housing Loan Agreement at Exhibit 'B' annexed hereto; c. That in the event of Defendants failing to pay the dues mentioned in the prayer clause (a) above and the costs of the suit by a date that may be fixed for redemption by this Hon'ble Court, the said flat described in the Exhibit 'B' hereto, be sold by and pursuant to the orders and directions of this Hon'ble Court, and the net realization thereof, be applied towards the satisfaction of Plaintiffs claim herein; d. That in the event of the net sale proceeds after defraying all expenses, charges of the sale, being found to be insufficient to pay the plaintiff dues, the plaintiff be permitted to apply for personal decree against the defendants to the extent of such deficiency; e. That pending the hearing and final disposal of the suit the Court Receiver, High Court Bombay or some other fit and proper person be appointed as Receiver in respect of the mortgaged flat, more particularly described in EXHIBIT 'B' to the plaint, and to take possession of the said flat from the defendants or any person found in occupation / possession, with all power under Order XL, Rule 1 of the Code of Civil Procedure Code, 1908 including the power to take possession / preservation and to sell the same either by private treaty or public auction and to pay the net sale proceeds and the realization to the Plaintiff towards their claim in the suit; f. That pending the hearing and final disposal of the suit of the Defendants by themselves and/ by its servants and/ or agents, be restrained by an order and injunction of this Hon'ble Court form in any manner dealing with disposing of or alienating or encumbering or parting with possession of and / or creating any third party rights in respect of the immovable properties more particularly described in EXHIBIT 'B' to the Plaintiff; g. For ad-interim reliefs in terms of prayers (e) and (f) above; h. That the defendants be ordered to pay the costs of the suit; and i. For such and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You are hereby summoned to appear in this Hon'ble Court on the 22<sup>nd</sup> Day of December 2016 at 11 O'Clock standard time in the forenoon in person or by Advocate & able to answer all material question relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named Plaintiffs, and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witness on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence, and you will bring with you (or send by your Advocate) any document in your possession or power containing evidence relation to the merits of the Plaintiffs / Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case. Given under my hand and the seal of this Hon'ble Court. This 28<sup>th</sup> day of November, 2016. Sd/- Sealer Sd/- For Registrar City Civil Court, Bombay

R. B. Paraniapa, Advocate for the Plaintiffs Court: Room no. 18, AAW1, Gr. Floor, High court Building, Fort, Mumbai Advocate Code: I-2305 Mobile: 9969329987 Email: rama.kali.r@gmail.com

This 28<sup>th</sup> day of November, 2016. SEAL For Registrar City Civil Court, Bombay



**बुवई, बुधवार, ११ जानेवारी २०१७**

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that We, Mr. Ram Krishan Khandelwal and Mrs. Rekha Khandelwal have lost/misplaced the share certificate nos. 008318 and 008319 bearing Distinctive nos. 16557671 to 16557870 in Folio No. 00011509 for 200 equity shares of Gujarat Borossil Limited having Registered Office at Village-Govali, Taluka-Jhagadia, District-Bharuch, Gujarat 393001 and have applied to the Company for issue of duplicate share certificate(s). Any person having claim/objection can write to the company within 15 days from the date of publication of this notice, else the company will proceed to issue duplicate share certificates in my/our favour.  
**Date: 11/01/2017 Place: Mumbai**

**Public Notice**  
The Public is hereby informed that the Original Agreement for sale 06/07/1985 entered between M/s Kirti & Co. (Builders & Developers) and Mr. R.T. Gerela (Purchaser) was lost on 27/08/2016. If anybody has found he may inform the undersigned on Cell No. : 9869157066 Pankaj Kumar & Co., Advocates, Vashi.

**फॉर्म नं. आयाएनसी-२६**  
(कंपनी (स्थापना) नियम, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरून)

सूचना  
**केंद्र सरकार (क्षेत्रीय संचालक), पश्चिम क्षेत्र, निगम व्यवहार मंत्रालय, मुंबई समक्ष कंपनी अधिनियम, २०१३, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) नियम, २०१४ च्या नियम ३०(६)(ए)च्या प्रकरणात आणि**

**संतोष इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड**  
(सीआयएन-यु६३०४०एमएच१९१९ पीटीसी १२००४५) ज्यांचे नोंदीकृत कार्यालय आहे-फेलस्टेड व्हिला, २४, मेन अँव्हेन्यू, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०० ०५४, महाराष्ट्रच्या प्रकरणात

**...याचिकाकर्ते**  
सर्वसामान्य जनतेला यादारे सूचना देण्यात येते की, कंपनीला तिचे नोंदीकृत कार्यालय "महाराष्ट्र राज्यातून" "गोवा राज्यात" हलविणे शक्य व्हावे म्हणून मंत्रालय, १३ डिसेंबर, २०१६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पारित झालेल्या विशेष ठरावाच्या बाबतीत कंपनीच्या संस्थापन समजलेल्या फेरफार्यास मंजुरी मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्याच्या कंपनीचा प्रस्ताव आहे.

**सूचना घ्यावी की, वरील नावाच्या ठिकाणावरील मुंबई येथील महाराष्ट्र-करिताच्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या बँच क्र. १ च्या आदेशानुसार अपील क्र. १४/१००५ दाखल केले आहे.**

**ज्याअर्थी वरील नमूद अपीलदार सुनावणीसाठी करण्याकरिता आयोगाच्या सूचीबद्ध झाले होते, परंतु प्रतिवादी क्र. १ ते ३ याना नियमित सेवेद्वारे सूचनेची बजावणी करणे शक्य झाले नाही, त्यामुळे समाननीय आयोगाने पर्यायी सेवा म्हणजेच जाहीर सूचनेद्वारे बजावण्याचे आदेश दिले आहेत. की, प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना सूचना यादारे देण्यात येते की, जर तुम्ही अपिलाला आव्हान देण्यास इच्छुक असाल तर व्यक्तित्वा: किंवा ज्याच्यावर तुम्ही बजावणीसाठी अवकंठ आहात अशा यथायोग्य माहिती असलेल्या बकिलांदारे ०६/०२/२०१७ रोजी स. १०-०१-०१ यावे.**

**पुढे सूचना घ्यावी की, वरील नमूद तारीख आणि वेळी तुम्ही हजर राहण्यास कसू केल्यास वरील नमूद अपिलाला तुमच्या गैरहजेरेत कार्यवाहीसह निकाल देण्यात येईल आणि त्यासंदर्भात पुढील सूचना देण्यात येणार नाही.**

सदर -डिसें, २०१६ रोजी माझ्या हस्ते दिले.  
मुंबई.

सही/-  
प्रबंधक  
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग  
महाराष्ट्र, मुंबई

**मुंबई येथील न्यायाधिकारिच्या उच्च न्यायालयात मृत्युपरिचित आणि विनामृत्युपरिचित न्यायाधिकारिता याचिका क्र. २४४ सन २०१५**

श्रीमती सरुबाई निरवार साबळे (उर्फ सरुबाई ज्ञानू आठवले), मुंबईच्या भारतीय रहिवासी, धंदा गृहिणी, ज्या त्यांच्या मृत्युसमयी झोपडी क्र. ३, १/२, झोपडपट्टी क्र. ६६, महात्मा गांधी स्मृती वसाहत, जेवई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई - ४०० ०१२ येथे राहत होत्या यांच्या मिळकती आणि नावलोकिकराची जोडलेल्या अंतिम इच्छापत्र आणि मृत्यूपत्राच्या मृत्युप्रमाणपत्राकरीता याचिका.

.....मयत  
तुषार पांडुरंग साबळे, वय ३० वर्ष, धंदा: नोकरी, भारतीय, हिंदू, मुंबईचे रहिवासी, राहणार झोपडी क्र. ३, १/२, झोपडपट्टी क्र. ६६, महात्मा गांधी स्मृती वसाहत, जेवई वाडिया रोड, भोईवाडा, परळ, मुंबई - ४०० ०१२ येथे, मयताचे निष्पत्तक आणि लाभकारी म्हणून.

प्रति,  
सर्व संबंधित,  
तुम्ही वरील नावाच्या मयताच्या मतेमये कोणत्याही हितसंबंधांचा दावा करीत असल्यास मृत्युप्रमाणपत्राच्या मंजुरीसाठी कार्यवाही पाहण्यासाठी आणि आदेशपूर्वक बोलावण्यात येत आहे. तुम्ही मृत्युप्रमाणपत्राच्या मंजुरीला विरोध करण्यास इच्छुक असल्यास तुम्ही सदर आदेशाच्या सोपव्यात १४ दिवसांत एक कॅबिनेट एप्रोपोनोरी आणि सिनिवर मास्टर यांच्या कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे.

.....तुम्हाला यादारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्र असल्यास व मोफत विधी सेवा येऊ इच्छित असल्यास आपणाला मोफत विधी सेवा उपलब्ध होऊ शकेल, आपण वरीलकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क करू शकता.  
साक्षीदार, श्री. मोहित शंतीलाल शाह, वरील सदर मुंबई येथील मुख्य न्यायाधीश, सदर हितांक ११ मे, २०१५  
निगल लिक्स  
याचिकाकर्त्याकरीता वकील

सही/-  
प्रोपोनोरी आणि सिनिवर मास्टरकरीता  
सही/-  
सीलर  
२५ मे, २०१५

**मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड**  
सीआयएन - यु६७१२०एमएच१९१७पीटीसी११९५८५  
६०१, ६ वा मजला, रोहूटा, बॉम्बे समारच मार्ग, मुंबई-४०००२३

**जाहीर सूचना**  
यादारे सूचना देण्यात येते की, ०९ जानेवारी, २०१७ रोजी झालेल्या त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सभासदांनी वेळोवेळी केलेल्या समान करण्यासाठी खालील विशेष ठराव पारित केला.  
"ठरवले की, ६०१, ६ वा मजला, रोहूटा, बॉम्बे समारच मार्ग, मुंबई-४०००२३ येथे नोंदीकृत कार्यालय असलेल्या मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे समान सुरू झालेल्या तारखेपासून बारा महिन्यांच्या कालावधीत कंपनीला तिचे संपूर्ण कर्ज प्रदान करणे शक्य होईल असे कळविण्यात ६ जानेवारी, २०१७ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने केलेल्या आणि कंपनी अधिनियम, १९१६ च्या कलम ४८८ अन्वये नोंदीसाठी कंपनी निबंधक, महाराष्ट्र यांच्याकडे पोहोचवलेल्या पत्रदारी घोरणच्या संबन्धात, सदर अधिनियमाच्या कलम ४८४(१)(बी) च्या तरतुदीनुसार स्वेच्छा समान करण्यात यावे"

"पुढे ठरविण्यात आले की, समानसाठी येणाऱ्या खर्च, आकार आणि परिबन्ध या व्यतिरिक्त समानाच्या सह्यमसलतीने संचालकांनी मान्य केलेल्या पारिष्कारण कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४९० च्या तरतुदीनुसार कंपनीचे पारिष्कारण म्हणून ६, हिंगिरी, डॉ. जे. देसपूजु मार्ग, मुंबई-४०००२६ चे श्री. निहार ए. मोदी यांचे नेणूक करावी आणि यादारे ती केली जाई".  
"पुढे ठरविण्यात आले की, कंपनीचे समान करण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक वाटणाऱ्या अशा पध्तीने त्यांच्याकडून करावयाच्या व वापरावयाच्या कंपनीच्या कामकाजाप्रती आणि त्यावरील निवेदन आणि व्यवस्थापन, प्रशासकीय जबाबदारी आणि सर्व अधिकार, कर्तव्ये पारिष्कारण ह्या नात्याने श्री. निहार ए. मोदी यांच्याकडे सोपवावी आणि यादारे ती सोपवली जाई".  
संचालक मंडळाला आदेशावरून,  
मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडसाठी  
सही/-  
मौलिक गिरिश ओरवदलाल  
संचालक  
सीआयएन:०००४०३६७  
दिनांक: ०९ जानेवारी, २०१७

सही/-  
प्रबंधक  
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग  
महाराष्ट्र, मुंबई

**जाहीर सूचना**  
यादारे सूचना देण्यात येते की, मी मॅट्रिक्स एन्वेलोप्स प्रोजेक्टस डेव्हलपमेंटस् प्रायव्हेट लिमिटेड पूर्वी मॅट्रिक्स युटिलिटीज प्रा. लि. म्हणून ज्ञात, त्यांचे नोंदीकृत कार्यालय ७०२, मॅथॉन मॅक्स, मुलुंड-गोरगाव लिंक रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० यांचे खालील परिशिष्टात विशेष वर्णन करण्यात आलेल्या स्थवार मिळकतीतील नामाधिकार तपासत आणि पडताळत आहे (येथे "सदर मिळकत" असे उल्लेख आहेत).  
सर्व व्यक्तींस सदर मिळकत वा तिच्या कोणत्याही भागासंबंधी कोणताही दावा, नामाधिकार, हितसंबंध, दावा वा मागणी जसे विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तान्कन, गहाण, आकार, धारणाधिकार, वारसा, इच्छापत्रित दान, उत्तराधिकार, बक्षीस, निवाह, सुविधाधिकार, विरयन्त, कुळबहिवाट, उप-कुळबहिवाट, लिन्ह अँड लायसन्स, केअर टेकर बेसिस, भोवणाटा, ताबा, कुटुंब व्यवस्था/समझोता, हुकूमनामा वा कोणत्याही न्यायालयाच्या कायद्यानुसार आदेश, कंत्राट/कारार, विकासधिकार वा अन्य स्वरूपात असल्यास लेखी स्वरूपात कायदापत्रांच्या पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकास सदर तारखेच्या ७ (सात) दिवसांत पाठवावे. कसूर केल्यास सदर हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा आणि/वा मागणी असल्यास सोडून दिल्याचे मानले जाईल.

**मिळकतीचे परिशिष्ट**  
जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग नोंदीकृत जिल्हा - ठाणे, गाव - बेटावडे, तालुका - आणि जिल्हा-ठाणे, ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत (येथे "सदर मिळकत" असे उल्लेख आहेत) ज्याचे खालील परिशिष्टात विशेष वर्णन करण्यात आले आहे.

सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र (चौ.मी.)
२२	६	३५५०
२३	१	५८०
२३	२	९८०
२३	३	६३७०
२३	४	४४३०
२४	४	३४४०
२४	१	३८००
३०	१	१८२०
३०	२	२०००
३०	३	३००
एकूण		२६६६०

पूर्वेस वा त्या दिशेस : गाव बेटावडे आणि भोपरमधील सीमारेषा  
उत्तरेस वा त्या दिशेस : सर्व्हे क्र. २१/१, २०/३, २४/३, २४/६, २६/२;  
पश्चिमेस वा त्या दिशेस : सर्व्हे क्र. २१/५ आणि;  
दक्षिणेस वा त्या दिशेस : सर्व्हे क्र. २१/१ आणि २१/२;  
सदर दिनांक १० जानेवारी, २०१७.

सही/-  
प्रसन्न तारे  
वकील उच्च न्यायालय, मुंबई  
७०२, मॅथॉन मॅक्स, मुलुंड  
गोरगाव लिंक रोड, मुलुंड,  
मुंबई ४०० ०८०

**मुंबई येथील महाराष्ट्र करिता राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर**

जुनी अँडमिनिस्ट्रिटिव्ह स्टॉफ कॉलेज विल्डिया, खोली क्र. १, २, ५ आणि ६, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनसमोर, मुंबई - ४०० ००९.

अपील क्र. २०१४/१००५  
श्री. चंद्रकांत पाचरेकर  
राहणार: ५३/३०२, प्रियदर्शनी सीएएस. लि., एल. टी. रोड, गोरई II, बोरिवली (प), मुंबई-९९. अपी-लदार

विरुद्ध  
१. श्री स्वामी समर्थ ट्रस्ट अँड ट्रुंहेल्स १, शंकर भवन, संत तुकाराम रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००५९. प्रतिवादी १  
२. श्री. जनाई नारिक, भागीदार १, शंकर भवन, संत तुकाराम रोड, मुलुंड (प), मुंबई-४०० ०५९. प्रतिवादी २  
३. श्री. शैलेश गडवे, भागीदार १, शंकर भवन, संत तुकाराम रोड, मुलुंड (प), मुंबई-४०० ०५९. प्रतिवादी ३

**जाहीर सूचना**  
**सूचना घ्यावी की, वरील नावाच्या तक्रारदारांनी मुंबई येथील महाराष्ट्र-करिताच्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या बँच क्र. १ च्या आदेशानुसार अपील क्र. १४/१००५ दाखल केले आहे.**

**ज्याअर्थी वरील नमूद अपीलदार सुनावणीसाठी करण्याकरिता आयोगाच्या सूचीबद्ध झाले होते, परंतु प्रतिवादी क्र. १ ते ३ याना नियमित सेवेद्वारे सूचनेची बजावणी करणे शक्य झाले नाही, त्यामुळे समाननीय आयोगाने पर्यायी सेवा म्हणजेच जाहीर सूचनेद्वारे बजावण्याचे आदेश दिले आहेत. की, प्रतिवादी क्र. १ ते ३ यांना सूचना यादारे देण्यात येते की, जर तुम्ही अपिलाला आव्हान देण्यास इच्छुक असाल तर व्यक्तित्वा: किंवा ज्याच्यावर तुम्ही बजावणीसाठी अवकंठ आहात अशा यथायोग्य माहिती असलेल्या बकिलांदारे ०६/०२/२०१७ रोजी स. १०-०१-०१ यावे.**

**पुढे सूचना घ्यावी की, वरील नमूद तारीख आणि वेळी तुम्ही हजर राहण्यास कसू केल्यास वरील नमूद अपिलाला तुमच्या गैरहजेरेत कार्यवाहीसह निकाल देण्यात येईल आणि त्यासंदर्भात पुढील सूचना देण्यात येणार नाही.**

सदर -डिसें, २०१६ रोजी माझ्या हस्ते दिले.  
मुंबई.

सही/-  
प्रबंधक  
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग  
महाराष्ट्र, मुंबई

**महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाच्या अंगिकृत व्यवसाय) ई-निविदा सूचना क्रमांक /२८/२०१६-२०१७ (मुंबई)**  
म.औ.वि. महामंडळातर्फे खालील कामांकरिता ई-निविदा (E-Tenders) मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित रकम
१	सिख्म सेझ अंधेरी येथील एसीडएफ VII स्मारतीतील केल्यास वरील नमूद अपिलाला तुमच्या गैरहजेरेत कार्यवाहीसह निकाल देण्यात येईल आणि त्यासंदर्भात पुढील सूचना देण्यात येणार नाही.	रु. १,२८,०००/-

उपरोक्त कामाचे निविदा प्रपत्र दिनांक १२/०१/२०१७ ते दिनांक ३०/०१/२०१७ पर्यंत महामंडळाच्या <http://www.midcindia.org> या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.  
इच्छुकाना याबाबत दिनांक १८/०१/२०१७ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंदवावेत. सदर प्रश्नांची उत्तरे दिनांक २०/०१/२०१७ पासून महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

**भारतीय स्टेट बँक State Bank of India**

रिटेल असेट सेंट्रलाइन्ड प्रोसेसिंग सेंटर, (आरएसीपीसी) १ ला मजला, बोल्टास हाऊस-ए, डॉ. आंबेडकर रोड, चिंचोडकी पूर्व, मुंबई - ४०० ०३३  
दूरध्वनी: ०२२-२३७७७५१४.

**मागणी सूचना**  
ज्याअर्थी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँड २००२ आणि कलम २३(१२) सहायवाता सिक्युरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या शक्तीच्या वापर करून खालील नमूद तारखेस सदर अर्जदाराच्या कलम १३(२) अन्वये २७/०१/२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. भरत हसमुखलाल मदानी, बी/२४, विल्डिया २०१, राजतन सीएएसएल, सुंदर नगर, गाव बोळीज, ता-वसई, वि-पालवर यांना सूचनेतील नमूद रकम रु. १,३२,२०१ (रुपये एक लाख एकोणाचाळीस हजार दोनशे एक एक) चा भरणा २९.०९.२०१६ रोजीस त्यासह सांपादक दाने पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, रकम, आकार इ. ची परतफेड सदर सूचनेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. तुमचे खाते ३०.०८.२०१६ रोजीपासून, नॉन प्रफार्मिंग असेट म्हणून घोषित केले आहे.  
कर्जदारांनी सदर मागणी सूचना नोंदीकृत लुडीद्वारे पाठवली गेलेली, ती परत आली आहे.  
तरी, यादारे संबंधित कर्जदारास सूचना देण्यात येते की, संबंधित व्यक्तीद्वारे निष्पादित करण्यात आलेले कर्ज / आणि इतर करार आणि कायदापत्रांवर बँकेस सदर सूचना प्रकरणाच्या ६० दिवसांत खालील नमूद तारखेसमोरील सदर शक्ती त्यासह देवाच्या तारखेपर्यंतचे रक्कम आणि अनुषंगिक खर्च, रकम, आकार इ. चा भरणा करावा. सदर करार आणि कायदापत्रांत कर्जदारांच्या अनुपस्थितीत कायदापत्रांच्या तारखासाठी खालील मुद्दा बँकेस गहाण देण्यात आली आहे.  
जर कर्जदार, वरील नमूदप्रमाणे, बँकेस देवाचा भरणा करण्यास कसूरदार उरल्यास, बँक वरील नमूद मतेसंबंधी सदर अर्जदाराचा अर्ज १३(४) आणि इतर लागू होत असलेल्या नियमांतून संपूर्णतः कर्जदारांच्या रकम आणि परिणामांवर कार्यवाही करतील.

सर्व्हेसी अर्जद. २००२ च्या १३(१३) अर्जदारास संबंधित कर्जदार, यास वरील नमूद मता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरूपात बँकेच्या लेखी संमतीशिवाय हस्तांतरण करण्यास मनाई आहे. सर्व्हेसी अर्जदाराच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्यास कर्जदार व हमीदार सर्व्हेसी अर्जदारांचे विशेष आणि दंडास पात्र असतील.

**स्थवार मिळकतीचे वर्णन**  
बी/२४, विल्डिया, राजतन सीएएसएल, सुंदर नगर, सर्व्हे क्र.३३३, हिस्सा १/१(भाग), गाव बोळीज, ता-वसई, जि-ठाणे.  
दिनांक: २०.०९.२०१७  
ठिकाण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी  
स्टेट बँक ऑफ इंडिया

अधिकृत अधिकारी,  
बँक ऑफ इंडिया, तीसगाव, कल्याण

दिनांक : ०७.०१.२०१७  
ठिकाण : तीसगाव, कल्याण

**बँक ऑफ बड़ोदा Bank of Baroda**

तीसगाव नाका शाखा : करीना प्लाझा बिल्डिंग, संपत्ती माता मंदिराजवळ, पूना लिंक रोड, कल्याण (पु), जि. ठाणे - ४२१३०२  
फोन : ९१-०२११ २३५९९७६/२३५९९८०, फॅक्स: ९१-०२११ २३५९९७८  
वेब : [www.bankofbaroda.com](http://www.bankofbaroda.com)  
**ताबा नोटिस**  
ज्याअर्थी, खाली सही करणाऱ्या बँक ऑफ बड़ोदाचे अधिकृत अधिकारी यांनी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट (सेकंड) अँड २००२ आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याचे कर्जदार श्री. पौर्ण्ड प्रताप सिंघ व सौ. बद्रकाली डी. सिंघ यांना दिनांक ०९.०९.२०१६ रोजी मागणी सूचना पाठवून दि. ३०.०६.२०१६ रोजी परतलेली रकम रु. २,९७,५२९.०७ (रुपये दोन लाख सतरा हजार पाचशे एकवीस आणि पैसे सात फक्त) + पुढील व्याज व इतर शुल्क इत्यादीसह, सदर नोटिस प्रतिबंध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.  
वर उल्लेखिलेले कर्जदार व इतर हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरून वर उल्लेखिलेले कर्जदार आणि इतरांना नोटिस देण्यात येते की, खाली सही करणाऱ्या अधिकारी यांनी सदर कार्याच्या कलम १३ व उप कलम (४) आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान झालेल्या अधिकाऱ्याच्या वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ७ जानेवारी २०१७ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.  
विशेषतः वर उल्लेखिलेले कर्जदार/जांमिनदार आणि इतर आणि सर्व सामान्य जनांना जाहीर साधनांतची सूचना देण्यात येते की त्यांच्या खालील उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधित कोणताही व्यवहार करू नये, जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो बँक ऑफ बड़ोदाच्या दि. ३०.०९.२०१६ रोजी योजे असलेली रक्कम रु. २,९७,५२९.०७ (रुपये दोन लाख सतरा हजार पाचशे एकवीस आणि पैसे सात फक्त) + पुढील व्याज इत्यादी बोजासह असेल.  
तारण मालमतेसंबंधित बोजा रद्द करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंदर्भात कर्जदाराचे कलम १३ उपकलम (८) याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

अवत संपत्तीचे वर्णन  
मालमत्ता : राधिका अपार्टमेंट, ए/४०३, तीसगाव, कल्याण (पु), ४२१३०६, जि. ठाणे  
दिनांक : ०७.०१.२०१७  
ठिकाण : तीसगाव, कल्याण

अधिकृत अधिकारी,  
बँक ऑफ बड़ोदा, तीसगाव, कल्याण

**NOTICE**  
Notice is hereby given that the certificates for 3365 Equity Shares bearing certificate Nos. 248271 and distinctive Nos. 132756657 - 132760021 under Folio No. 81479780 of UltraTech cement Limited standing in the name(s) of Bhanukumar Giridharlal Fozdar has been lost of mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate(S) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KARVY COMPUTERSHARE PRIVATE LIMITED, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 within fifteen days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s).

**बँक ऑफ महाराष्ट्र**  
रानडे रोड, दादर शाखा  
समग्रद्वी हाईस्ट्रेट, डी. एल. वैद्य रोड, दादर, मुंबई ४०० ०२८  
दू. : (०२२) २४२२६१०५/२४२२२८८८ फॅक्स: (०२२) २४३३०६२७  
ई-मेल : [bom16@mahabank.co.in](mailto:bom16@mahabank.co.in)

**कजा सूचना**  
(स्थवार मिळकतीकरीता) [नियम ८(१)]

**ज्याअर्थी,**  
निम्नस्वाक्षरीकरांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अँड २००२ अन्वये आणि कलम २३(१२) सहायवाता सिक्युरिटी इंटेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच्या वापर करून दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजीस एक मागणी सूचना जारी करून तुम्ही १) मे. टाउ'ज नूक (कर्जदार), २) श्री. संजय महेश्वर निवासकर (प्रोप्रायटर आणि हमीदार) यांना सदर सूचनेत नमूद रकम रु. ३१,९२,२६६/- त्यासह वत सुविधेकरिता ०१.१२.२०१५ पासूनचे व्याज आणि रु. ३०,०९,५६४/- त्यासह टर्म लोन करिता ०५.०८.२०१५ पासूनचे व्याज. तरी, त्याप्रमाणे खाल्यात काही पत्र आहेत आणि म्हणून सदर तारखेपर्यंत थकीत पत्र सुविधेकरिता रु. ३२,८१,३५०.०० आणि टर्म लोनकरिता रु. ३२,९१,३६०.०० त्यासह सदर तारखेपर्यंतचे व्याज, तरी खाते एनपीएमध्येच राहणार असून या रकमेची परतफेड करणे सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.  
थकीत रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी सदर अर्जदारांच्या कलम १३ (४) सहायवाता सदर रकमेच्या नियम ८ अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीच्या कजा दिनांक ७ जानेवारी, २०१७ रोजीस घेतला.  
सदर अर्जदारांच्या कलम १३ च्या उपकलम (८) अन्वये उपलब्ध असलेल्या वेळेत तारण मत्तेचे विमोचन करण्यास कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.  
वरील नमूद विशेषतः कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की, उच्च मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरील नमूद रकमेकरिता भाग्यअधीन राहिल.

सही/-  
प्राधिकृत अधिकारी आणि  
सहाय्यक महाव्यवस्थापक  
रानडे रोड शाखा

बंगलोर, प्लॉट क्र. २२, सर्व्हे क्र. २२, हिस्सा (भाग), सीटीएस क्र. २/२ शी संलग्न, इंग्लेत, मस्कन्हास बाडी, योगा आश्रम स्थिति, मड भाव रोड, दाना पाणी, मालाड (प), मोजमाति ४८१.१ चौ.मी. आणि सीमारेषा खालीलप्रमाणे:  
उ